

संजय साबळे 8208137064 / 9921661173

विकी साबळे 8208068315

प्रिती नर्सरी अँड लॉन स्प्लायर्स

आमच्याकडे सर्व प्रकारचे शोभीवंत इनडोअर आऊटडोअर प्लॅन्टस तसेच लॉन मिळेल

पुणे - सोलापुर रोड, काळभोर लॉन्सच्यापाठीमागे, कवडीगाव रोड, ता. हवेली, जि. पुणे.

संपादक - अशोक हनवते. मो - 9421094991, 7264079990

लातूर वर्ष ५ वे अंक १२ गुरूवार दि. १० जूलै २०२५ पृष्ठे ४ स्वागत मूल्य २ रु.

महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरणार का?

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी झालेली आहे आणि ही मतचोरी लपवण्यासाठी सरकार व निवडणूक आयोग नियम बदलत आहेत. महाराष्ट्रातील तोच मतचोरीचा पॅटर्न आता बिहारमध्ये राबवण्याचा प्रयत्न सुरु आहे. नंतर तोच पॅटर्न भाजप सर्व देशात वापरू शकतो. लोकशाहीत निवडणुका या निष्पक्षपाती झाल्या पाहिजेत पण निवडणूक आयोगच सत्ताधारी भाजपासाठी काम करत असल्याचे चित्र आहे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये हर्षवर्धन सपकाळ पत्रकारांशी बोलत होते. राज ठाकरे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, शांततेच्या मार्गाने जात असतील तर राज ठाकरे यांना शुभेच्छा आहेत. मात्र मराठीच्या नावाने सुरु असलेली मारहाण, गुंडागर्दी काही पटणारी नाही. मराठी माणसाने संयम बाळगावा, आपली सहिष्णुती, मराठी संस्कृती व महाराष्ट्र धर्म जागवावा असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. पुलवामा स्फोटाला सहा वर्ष झाली पण त्याचा अद्याप तपास झालेला नाही. ४० जवान शहीद

झाले, ३०० किलो स्फोटके कुठून आली त्याचा तपास लागलेला नाही. हल्लेखोर सापडले नाहीत. आणि आता पहलगाममध्ये ३०० किमी आत येऊन निष्पाप २६ पर्यटकांना ठार करून अतिरेकी निवांत परत जातात. ते कुठून आले व कुठे गेले याचा तपास झालेला नाही. चुकीची रेखाचित्रे प्रसिद्ध करून जनतेची दिशाभूल केली. पुलवामा ते पहलगामची सर्व उत्तरे आजही अनुत्तरीतच आहेत, याकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी लक्ष वेधले. दरम्यान,



गिरणी कामगारांच्या मोर्चावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, लोकांच्या मागण्या ऐकून घेणे आणि त्याचा सहानुभूतीने विचार करणे गरजेचे आहे. पण भाजप सरकार कोणाशीच चर्चा करायला तयार नाही. त्यांना फक्त बिल्डर व उद्योगपतींशी चर्चा करण्यातच जास्त रस आहे. मुक्या, बहि-या आणि आंधळ्या सरकारने यातून बाहेर यावे असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी ११ जुलै रोजी आरक्षण सोडत

लातूर, दि. ०९ : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सन २०२५ ते २०३० या कालावधीतील गठीत होणाऱ्या लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत लातूर उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत ११ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही सोडत होणार आहे. लातूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींपैकी २३ ग्रामपंचायतींचे सरपंच पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव राहणार असून यापैकी ११ पदे अनुसूचित जातीमधील महिलांसाठी राखीव राहतील. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २ सरपंच पदे राखीव असतील, यापैकी १ पद अनुसूचित जमातीमधील महिलेसाठी राखीव राहिल. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३० पदे राखीव ठेवण्यात येणार असून यापैकी १५ पदे नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असतील. उर्वरित ५५ ग्रामपंचायतींमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच राहतील, यापैकी २८ सरपंच पदे सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव राहतील. लातूर तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी या आरक्षण सोडत बैठकीस उपस्थित राहावे, असे लातूरचे तहसीलदार यांनी कळविले आहे.

लातूर शहरातील तुळजाभवानी नगरचा रस्ता वाढवणाऱ्या वादग्रस्त रेखांकनास स्थगिती देऊन चौकशी करा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची विधानसभेत मागणी नियम डावलून रेखांकनास मंजुरी गंभीर बाब, चौकशी करून दोषीवर कारवाई करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही

मुंबई (प्रतिनिधी): बुधवार ९ जुलै २५ : लातूर महापालिका हद्दीतील तुळजाभवानी नगरमधील नागरिकांचा मुख्य रस्त्याकडे जाण्याचा मार्ग अडवणाऱ्या आणि सर्व नियम डावलून चुकीच्या पद्धतीने मंजूर केलेल्या रेखांकनास त्वरित स्थगिती देण्यात यावी, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज विधानसभेत केली. या गंभीर प्रकरणाच्या संदर्भात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्यासह सर्व संबंधितांची मंत्रालयात बैठक घेण्यात येईल, संपूर्ण प्रकरण तपासून यात काही चुकीचे निर्देशनास आल्यास ताबडतोब दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. त्याच बरोबर रेखांकनात झालेल्या चुका दुरुस्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विषयावर बोलताना दिले आहे. फुलंब्री येथील नियमबाह्य रेखांकनाच्या संदर्भात दाखल झालेल्या लक्षवेधी सूचनेच्या संदर्भात विधानसभेत चर्चा सुरु असताना, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील तुळजाभवानी नगरमधील नागरिकांची गंभीर समस्या उपस्थित केली. त्यांनी विस्तृतपणे मांडताना सांगितले की, तुळजाभवानी नगरमधून शहराच्या मुख्य बाह्यवळण रस्त्यास खाऱ्याव हद्दीतील सर्व्ह नं. ८२ व ८४ मधून रस्ता आहे. मात्र, या जमीन मालकाने विकसकामार्फत रेखांकनासाठी अर्ज केला. सदरील रेखांकन मंजूर करताना संबंधित अधिकाऱ्यांनी तुळजाभवानी नगरमधील

नागरिकांचा विचार केलेला नाही. तुळजाभवानी नगरमधून बाह्यवळण रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुढे रस्ता न दाखवता 'ओपन स्पेस' दाखवला आहे, ज्यामुळे हे रेखांकन एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीच्या विरोधात आहे. रस्त्यावर ओपन स्पेस दाखवून रस्त्याची सलगता बंद करण्यात आली आहे, जी गऊडझट मधील तरतूद क्र. ३.३.२ मधील टीपनुसार चुकीची आहे. सर्व्ह नं. ८२ व ८४ मधून पूर्वापार जाणाऱ्या गाडी रस्त्याकडेही रेखांकन मंजूर करताना साफ दुर्लक्ष करण्यात आले. रेखांकनापूर्वी जमिनीची मोजणी करताना तेथील शेजाऱ्यांना कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. तुळजाभवानी नगरमधील नागरिकांनी बांधकाम परवाने घेताना दाखवलेल्या नकाशात बाह्यवळण रस्त्याला जोडणारा रस्ता अस्तित्वात आहे, मात्र या रस्त्याची नव्या विकासाच्या रेखांकन अहवालात कुठेच नोंद नाही. त्यामुळे कुठल्याच रस्त्याच्या माहितीचा अहवाल न घेता मंजूर केलेले रेखांकन मधील तरतूद क्र. ३.३.४ चे उल्लंघन करते आहे. गुगल मॅपवरील छायाचित्र व शहराच्या विकास आराखड्याकडेही दुर्लक्ष करून रेखांकनास मंजुरी देण्यात आली आहे. ग्रुप हाऊसिंग असल्याशिवाय रेखांकनाच्या बाजूने संरक्षण भिंत बांधता येत



नसताना, बांधकाम परवानगी न घेता या ठिकाणी संरक्षण भिंत बांधली जात आहे. या नियमबाह्य रेखांकनास आणि तेथे चालू असलेल्या नियमबाह्य बांधकामाला शहरातील नागरिकांनी विरोध केला असून, त्यासंबंधीच्या तक्रारी महापालिका आणि संबंधित विभागाकडे दिल्या असतानाही त्याची दखल घेतली जात नाही, त्यामुळे हा विषय विधानसभेपर्यंत घेऊन यावा लागला, असे आमदार देशमुख यांनी सांगितले. या गंभीर प्रकरणाच्या चर्चेला उत्तर देताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले. आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून मंत्रालयात तातडीने बैठक घेण्यात येईल, संपूर्ण प्रकरण तपासण्यात येईल आणि काही चुकीचे निर्देशनास आल्यास दोषी असणाऱ्यांवर ताबडतोब कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर रेखांकनात झालेल्या चुका दुरुस्त करण्याचीही कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सभागृहात सांगितले.

स्व. रामभाऊ म्हाळगी यांचे कार्य पक्ष पदाधिकारी व लोकप्रतिनिधींसाठी स्फूर्तीदायी - आप्पाराव कुलकर्णी यांचे प्रतिपादन

लातूर दि. ०९-०७-२०२५ जनसंघाच्या माध्यमातून खासदार म्हणून लोकसभेत पोहचलेले स्व.रामभाऊ म्हाळगी भारतीय जनता पक्षाचे पहिले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. स्व.म्हाळगी यांनी खासदार व आमदार म्हणून कार्य केलेले आहे. या काळात त्यांनी केलेले कार्य पक्ष पदाधिकारी व लोकप्रतिनिधींसाठी स्फूर्तीदायी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आप्पाराव कुलकर्णी यांनी केले आहे. भाजपाच्या लातूर शहर कार्यालयात स्व.रामभाऊ म्हाळगी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी उपस्थित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आप्पाराव कुलकर्णी बोलत होते. यावेळी लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले स्व.रामभाऊ म्हाळगी यांनी विद्यार्थी दर्शपासूनच आपल्यातील नेतृत्वाची चुणूक दाखवली असल्याचे सांगून आप्पाराव कुलकर्णी यांनी स्व.म्हाळगी यांची अभ्यासू वृत्ती, सुसंस्कृतपणा आणि राष्ट्र प्रती असलेली निष्ठा ही शब्दांत मांडणे अशक्यच आहे. खासदार व आमदार म्हणून काम करताना स्व.म्हाळगी यांनी अत्योदयाचा विकास डोळ्यासमोर ठेऊन मतदारसंघातील जनतेला शासनाच्या

प्रत्येक योजनेचा फायदा मिळवून देण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक विरोधकांकडून सुद्धा होत होते. त्याचबरोबर जनतेच्या हितासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सभागृहात त्यांनी केलेली भाषणे सत्ताध्याऱ्यांना धडकी भरवणारे ठरत होते. त्यामुळेच स्व.रामभाऊ म्हाळगी यांचा केवळ शासनातच नव्हे तर प्रशासनात दारा होता. भारतीय जनता पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम करताना अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते घडवले असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. पक्षात काम करताना जनतेशी कसा संपर्क साधावा आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून कशा पद्धतीने काम करावे याची कला आणि कौशल्य स्व.म्हाळगी यांनी पक्षातून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आत्मसात करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले होते, याची आठवण आप्पाराव कुलकर्णी यांनी करून दिली. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी स्वतः या संकल्पनेनुसारच स्व.रामभाऊ म्हाळगी यांनी केलेले काम केवळ पक्ष पदाधिकारीच नव्हे तर लोकप्रतिनिधींसाठी सुद्धा



स्फूर्तीदायी असल्याचे मत आप्पाराव कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केले. स्व.रामभाऊ म्हाळगी यांच्या सारख्या अनेक व्यक्तींमुळे भाजपा आज या टप्प्यापर्यंत पोहचला असल्याचे सांगून शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी स्व.म्हाळगी यांची राष्ट्र व पक्षाप्रती असलेली समर्पण वृत्ती पक्षातील प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले. स्व.म्हाळगी यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला डोळ्यासमोर ठेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम केल्यास अत्योदय विकास आणि संघटन विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे सांगून प्रत्येक पक्षपदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यानुसारच आपली वाटचाल करावी असे आवाहन अजित पाटील कव्हेकर यांनी केले. प्रास्ताविकात सरचिटणीस अॅड.प्रदिप मोरे यांनी स्व.रामभाऊ म्हाळगी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच मंडल अध्यक्ष विशाल हावा पाटील यांनी आप्पाराव कुलकर्णी यांचा परिचय करून दिला.

महाराष्ट्राप्रमाणे बिहारची मते चोरण्याचा प्रयत्न ; मतदार पडताळणीवरून राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा

बिहारमध्ये निवडणूक आयोगाकडून चालवल्या जाणाऱ्या विशेष सघन सुधारणा मोहिमेविरुद्ध आज महाआघाडीने राज्यव्यापी चक्का जामची हाक दिली आहे. यामध्ये राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस, डावे पक्ष, व्हीआयपी पार्टी आणि जन अधिकार पार्टी (पप्पू यादव) यासह महाआघाडीतील सर्व घटक पक्ष या निषेधात सहभागी आहेत. दरम्यान, या आंदोलनात काँग्रेस नेते राहुल गांधी देखील सहभागी झाले आहेत. त्यांनी पाटण्यात तेजस्वी यादव यांच्यासोबत ते आयकर चौकापासून निवडणूक कार्यालयापर्यंत मोर्चाचे नेतृत्व केले यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.



महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही मते चोरण्याचे प्रयत्न राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली सुरु असणारा मोर्चा विधानसभेसमोर थांबवण्यात आला. ज्याठिकाणी राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यांनी यावेळी बोलताना, 'महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही निवडणुका,

मते चोरण्याचे प्रयत्न सुरु आहेत. निवडणूक आयोग हे विसरला आहे की त्यांचे काम संविधानाचे रक्षण करणे आहे आणि कोणत्याही पक्षासाठी काम करणे नाही. निवडणूक आयोगाचे काम भाजपसाठी काम करणे नाही तर संविधानाचे रक्षण करणे आहे. निवडणूक आयोग आपले काम करत नाही. असे म्हणत त्यांनी सरकारसह आयोगाला खडेबोल सुनावले. पुढे कार्यकर्त्यांना संबोधित करताना तेजस्वी यादव यांनी, 'मोदीजी आणि नितीश कुमार यांच्या सूचनेनुसार मतदार यादीतून गरिबांची नावे वगळली जात आहेत. मोदीजी आणि नितीशकुमारजींची ही 'दादागिरी' चालणार नाही. असे म्हणत केंद्र आणि राज्य सरकारला

ठणकावले. पुढे बोलताना तेजस्वी यांनी, 'कोणत्या बिहारींना मतदान करायचे आणि कोणाला नाही हे दोन गुजराती ठरवतील का?' हे लोक संविधानाशी छेडछाड करत आहेत. आम्ही गप्प बसणार नाही. असे त्यांनी म्हटले. तेजस्वी आणि राहुल बिहारमध्ये काहीही करू शकत नाहीत तर दुसऱ्याकडे धोरणकारांच्या निषेध विरोधकांच्या या निषेध मोर्चावर प्रतिक्रिया देताना, भाजप आमदार हरिभूषण ठाकूर यांनी, 'हे लोक शहाबुद्दीन अमर रहें म्हणतील. असे लोक संविधानाचे रक्षण करू शकत नाहीत. तेजस्वी आणि राहुल बिहारमध्ये काहीही करू शकत नाहीत. जनता त्यांच्यासोबत नाही. जनता सगळं पाहत आहे असे म्हणत पलटवार केला. -बिहारमधील चक्का जाम दरम्यान, काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पाटण्याला पोहोचले आहेत, जिथे ते तेजस्वी यादव यांच्या मोर्चात सामील झाले. हा मोर्चा ईडी कार्यालयापर्यंत जाईल.



चि. व्योम बाळाचा प्रथम वाढदिवसानिमित्त अशोक हनवते संपादक दैनिक महावृत्त तथा जिल्हा सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा लातूर यांनी बाळाच्या मम्मी आणि पप्पाला, वाघलगावे परिवारांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी बाळाचे आजोबा वाघलगावे, दुसरे आजोबा व्यंकट वाघलगावे, योग प्रशिक्षक हरिश्चंद्र कांबळे, शिवश्री पठाण साहेब, औसा तालुक्यातील ग्रामसेवक आदी उपस्थित होते

संपादकीय

‘भाजप’समोर आव्हान

‘शत-प्रतिशत भाजप’ हे पक्षाचे उद्दिष्ट, तळकोकणात वाढत असलेली शिंदे शिवसेनेची ताकद आणि भाजप व शिवसेना या दोन्ही मित्र पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या टीका-टिप्पणीमुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आपल्या मातृभूमी असलेल्या तळकोकणातच राजकीय वाटचाल करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यात पुन्हा येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही दोन्ही मित्र पक्षांची युती कायम ठेवण्यासाठीही त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.

कोकण प्रांतावर भाजपला वर्चस्व मिळवायचे आहे, हे काही लपून राहिलेले नाही. भाजप-शिवसेनेची २५ वर्षे युती असताना शिवसेनेकडे असलेला कोकण आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने कसोशीने प्रयत्न केला. काही भागात भाजपला त्यात यशही मिळाले; परंतु कोकणात अधिकतर प्रभाव शिवसेनेचा राहिला. राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या आशा पल्लवित झाल्या. त्यात पुन्हा शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजप पक्ष आणखी पुढे सरकला. खासदार नारायण राणे भाजपमधून निवडून आल्यानंतर भाजपचे तळकोकणातील वर्चस्व वाढले; परंतु विधानसभा निवडणुकीत पुन्हा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने बर्यापैकी मजल मारली. एकेकाळी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अखंड शिवसेनेचा प्रभाव कोकणच्या राजकारणावर होतो; परंतु फूट पडल्यानंतर ठाकरेची शिवसेना बँकफूटवर गेली आहे. ती जागा व्यापून टाकण्यासाठी अर्थातच भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू झाली. त्यात शिंदे यांच्या शिवसेनेकडून अधिक मतदारसंघांत आमदार निवडून आले आहेत. त्या-त्या मतदारसंघात ताकदीने संघटना वाढविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून दिसतो आहे.

अशावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार हे मंत्री नितेश राणे आहेत. त्यांनी आपला मतदारसंघ भाजपमय केला आहे. तिथे शिंदे शिवसेनेला फारशी संधी दिसत नाही. मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भाजपचे नेटवर्क विस्तारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात पुन्हा आता सिंधुदुर्गचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे त्यांच्या मातृभूमीत भाजपचे संघटन वाढविण्याची जबाबदारीही आपसूकच आली आहे. किंबहुना कोकणात भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठीच रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याचे म्हटले जाते. अर्थात, भाजप श्रेष्ठिकडूनही तशीच अपेक्षा असणार आहे.

रवींद्र चव्हाण तसे गेली दहा वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत; परंतु आता केंद्रात आणि राज्यातही भाजपची सत्ता असताना त्यांना कोकण प्रांत काबीज करावा लागणार आणि तसे आव्हान त्यांच्या समोर आहे. त्यात पुन्हा कोकणात संघटन विस्तारण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असलेल्या शिंदे शिवसेनेशी जुळवून घ्यावे लागणार आहे. अलीकडेच मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्याबाबत आक्षेपाई विधान केले होते. त्यानंतर त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली; परंतु दरम्यान भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांनी ज्याप्रकारे गोगावलेंवर हल्लाबोल केला, ते पाहता शिंदे शिवसेना मित्र पक्ष असला, तरी त्यांची कोणतीही चूक खपवून न घेण्याची भूमिका भाजपची आहे, हे स्पष्ट झाले.

सत्तेत एकत्र असले, तरी संघटन वाढविताना होणार्या स्पर्धेतून संघर्ष आणि असे वाद ज्या-ज्यावेळी होतील त्या-त्यावेळी रवींद्र चव्हाण यांना ते वाद मिटवावे लागणार आहेत. किंबहुना सत्तेतील महायुती टिकवून ठेवण्यासाठी टोकाची भूमिका घेता येणार नाही. रवींद्र चव्हाण लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि कोकणचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात त्यांची पुढील वाटचाल कशी असेल, याचे संकेत मिळतीलच; परंतु त्याचबरोबर लवकरच होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे कसे समाधान करतात आणि कशी ‘स्ट्रॅटेजी’ वापरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

भाऊबंदकी ते भाऊबंधन

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाला विविध प्रकारच्या राजकीय नाट्यांची सवय झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी महामुंबईत रंगलेल्या ‘भाऊबंधन’ या प्रयोगाचा विचार करावा लागेल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावांनी तब्बल वीस वर्षांनी एकाच व्यासपीठावर येऊन मराठी भाषेसाठी कोणतीही तडजोड नाही हे दाखवून दिले. या घडामोडीला शिवसैनिक आणि मनसैनिक या दोगांचाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. काही वर्षांपूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याशी मतभेद होऊन राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले होते आणि त्यांनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ या नव्या पक्षाची स्थापना केली होती तेव्हापासून दोन भावांमध्ये भाऊबंदकीचे राजकारण रंगले होते. पण आता वरळी येथे झालेल्या या विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रवासीयांना, मराठी भाषिकांना एका वेगळ्या भाऊबंधनाचा प्रयोग पाहायला मिळाला.

महाराष्ट्रातील महायुती सरकारने त्रिभाषा सूत्राच्या निमित्ताने राज्यात मागच्या दराने हिंदी भाषेची सक्ती करण्याचा विषय समोर आणल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्याला जोरदार विरोध केला होता आणि ५ जुलै रोजी महामोर्चाचे नियोजनही केले होते. पण त्या पूर्वीच राज्य सरकारने त्रिभाषा सक्तीचा जीआर रद्द केला. पण त्यामुळे या दोन्ही भावांना एकत्र येण्यापासून कोणीही रोखू शकले नाही. कारण महामोर्चा नाही तर विजयी मेळावा घेऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि आगामी कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडू शकते याचे संकेत त्यांनी निश्चित दिले. या विजयी मेळाव्यामध्ये या दोगाही नेत्यांनी केलेली भाषणे पाहता त्यांनी एकाच वेळेस संयमाचे प्रदर्शन करत असताना आपले आगामी नियोजन काय असेल हेसुद्धा सांगून टाकले आहे.

‘महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत’ अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली, तर उद्धव ठाकरे यांनी ‘आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत’ असे स्पष्टपणे सांगितले आहे. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे हे राजकारण सुरू असल्याची टीका होत असतानाच आमचा ‘म’ हा महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी आगामी राजकारणामध्ये आपली राज ठाकरे यांच्यासोबत व्यापक युती होऊ शकते याचे संकेत दिले आहेत. या विजयी मेळाव्याला विरोधी पक्षांपैकी बहुतेक सर्व पक्ष उपस्थित असले, तरी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची अनुपस्थिती ही या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरू शकते. गेल्या वीस वर्षांच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे

यांनी शिवसेनेला चांगल्या प्रमाणात वाढवले आणि खासदार, आमदारांची संख्या वाढवली.

महापालिकांमध्ये वर्चस्व ठेवले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीही झाले. राज ठाकरे यांच्या पक्षाचा ग्राफ मात्र एवढा चांगला नव्हता. पक्ष स्थापनेनंतर राज ठाकरे यांच्या पक्षाला जेवढे यश मिळाले तेवढे त्यांना नंतर राखता आले नाही. त्यांच्या बदलत्या भूमिका हासुद्धा नेहमी टीकेचा विषय ठरला. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना धक्का देऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ताब्यात घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संपेल की काय अशी भीती व्यक्त केली जात असतानाच हे दोन्ही नेते आता एकत्र आले आहेत. महाराष्ट्राच्या मनात जे काय आहे ते निश्चित होईल, असे विधान उद्धव ठाकरे नेहमी करत होते आणि यावेळी त्यांच्या बाजूने सकारात्मक पावले पडल्यामुळेच राज ठाकरे यांनीसुद्धा त्यास प्रतिसाद दिला. जे एक

जनता पक्षाच्या नेत्यांकडून राज ठाकरे यांचे अप्रत्यक्षपणे कौतुक करताना उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर मात्र टोमणेबाजीचे भाषण अशी टीका करण्यात आली आहे.

म्हणजेच राज ठाकरे यांच्यावर कोणतीही टीका न करण्याचे धोरण आता भाजपच्या नेत्यांनी स्वीकारले आहे हेसुद्धा लक्षात घेण्यासारखे आहे. हा विजयी मेळावा मराठी भाषेसाठी असल्याने त्यामध्ये मराठी भाषेची संबंधित भाषण करणेच आवश्यक होते आणि ते राज ठाकरे यांनी केल्यामुळे आम्ही त्यांचे स्वागत करतो. पण या व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण मात्र टोमण्यांनी भरलेले आणि विनाकारण टीका करणारे होते अशी भूमिका भाजपाने जाणीवपूर्वक घेतली आहे हे उघड आहे. फक्त या विजयी मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे, आमचा ‘म’ हा महाराष्ट्राचा आहे हे जर खरंच असेल तर येत्या कालावधीमध्ये त्यांना ते



दुश पाहण्यासाठी तमाम मराठी माणसे आसुसले होते ते त्यांना पाहायला मिळाले. या सर्व घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे येत्या काही दिवसांत दिसेलच. महाविकास आघाडीची परिस्थिती काय राहिल आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर काय परिणाम होईल याचाही विचार येत्या काही दिवसांत केला जाईल. पण या विजयी मेळाव्यानंतर भारतीय

दाखवून द्यावे लागणार आहे.

अर्थात, ठाकरे बंधूंचा हा भावबंधनचा प्रयोग किती यशस्वी ठरला आहे ते मुंबई महापालिका आणि इतर महापालिका निवडणुकांमध्ये या दोगांच्या युतीला कितपत यश मिळते यावरच ठरणार आहे. तोपर्यंत तरी शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्यासाठी हा प्रयोग निश्चितच एक आशादायक संकेत देणारा ठरणार आहे.

शिक्षकांच्या हाती खडू की झाडू ?

‘शिपाईमामा कालबाह्य!’ या शीर्षकाने प्रसिद्ध झालेली बातमी केवळ एका प्रशासकीय निर्णयाची माहिती देणारी नसून, ती शिक्षण क्षेत्रातील व्यवस्थात्मक विषमतेचे जिवंत प्रतिबिंब आहे.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार शाळांमधील शिपाईपदे कालबाह्य करण्यात येणार असून, या पदांची कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे. या पावलासाठी आर्थिक विवेचना किंवा तात्कालिक नियोजन समजण्याजोगे असले, तरी यामुळे निर्माण होणारा ताण पुन्हा एकदा शिक्षकांच्या खांद्यावर टाकला जाणार, हे मात्र गंभीर चिंत्नाचे कारण ठरते.

आज शिक्षकांच्या हाती ज्ञानाचा खडू कमी आणि प्रशासनाचा झाडू अधिक दिसतो. ज्ञानदायी अध्यापनाऐवजी शिक्षकांची ऊर्जा आता पोषण आहार यादी, शौचालय स्वच्छतेचे फोटो अपलोड, विविध पोर्टल्सवरील माहिती भरणे आणि वारंवार सर्वेक्षणांमध्ये खर्च होत आहे. ही केवळ बौद्धिक आणि मानसिक थकवा आणणारी स्थिती नसून, ही शिक्षकांच्या पायाभूत मूल्यांवर घात करणारी व्यवस्था बनत चालली आहे.

शाळा ही विद्यार्थ्यांच्या विचारांची, भावनांची, कौशल्यांची आणि संस्कारांची प्रयोगशाळा असते. परंतु आजची शाळा ही ‘डेटा रंट्री केंद्र’ बनली आहे. शिक्षकांच्या वेळेचा आणि सर्जनशील क्षमतेचा वापर शिक्षणासाठी न होता, प्रशासनासाठी होत आहे. एकेकाळी जेथे शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनात मार्गदर्शक, प्रेरणादाता म्हणून उभा राहत असे, आज त्याच शिक्षकांच्या हाती संगणकाचा माउस आणि विविध ऑनलाइन प्रणालींचे लॉगिन दिसते. यंत्रणेकडून शिक्षकांकडून इतक्या गोष्टींची अपेक्षा ठेवली जाते की, त्यांच्या मूळ कार्याला म्हणजेच अध्यापनाला दुय्यम स्थान मिळते.

शिकवण्याच्या वेळेतच शिक्षक कार्यालयीन कामे, योजना व्यवस्थापन, विविध अहवालांची पूर्तता, ऑनलाइन उपस्थिती, निवडणूक ड्युटी, लसीकरण, स्वच्छता मोहिमा, जनगणना, मतदार यादी आदी जबाबदाऱ्यांमध्ये अडकतो. या सर्व जबाबदाऱ्यांचे दडपण शिक्षकांच्या अध्यापन क्षमतेवर येऊन त्यावर थेट परिणाम होतो. शिक्षक केवळ अभ्यासक्रम शिकवणारा नसून तो विद्यार्थ्यांच्या जीवनाचा शिल्पकार असतो. त्याच्या सर्जनशीलतेस, संवाद क्षमतेस आणि विद्यार्थ्यांशी भावनिक नात्याला वेळ, एकाग्रता आणि मानसिक शांती लागते. पण जेव्हा तोच शिक्षक शाळा उघडण्यापासून ते बंद करण्यापर्यंतच्या कार्यात गुंततो, तेव्हा त्याचे मूळ कार्य दुर्लक्षित होते.

या स्थितीचा अधिक तीव्र परिणाम ग्रामीण आणि आदिवासी भागांतील शाळांमध्ये दिसतो. अनेक शाळांमध्ये शिपाई, लिपिक, सफाई कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही सर्व कामे शिक्षकांवर सोपवली जातात. अनेकदा शिक्षक एकीकडे ऑनलाइन हजेरी भरत असतो आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांनी विचारलेली शंका अनुसरित राहते.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये शिक्षक हे शिक्षणाच्या केंद्रस्थानी आहेत, हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. धोरणात शिक्षकांच्या सशक्तीकरण, सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासावर भर देण्यात आला

आहे. यामध्ये असेही सांगण्यात आले आहे की, शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त ठेवले जावे, जेणेकरून ते केवळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करू शकतील. परंतु प्रत्यक्षात शासन, प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा शिक्षकांकडून सर्व प्रकारची अतिरिक्त कामे करून घेत आहेत. यातून शिक्षण व्यवस्था अकार्यक्षम होत आहे.

शिक्षणाच्या गुणवत्तेच्या चर्चेत आपण अभ्यासक्रम, तंत्रज्ञान, मूल्यमापन यांसारख्या गोष्टींवर भर देतो, पण शिक्षणाची खरी गुणवत्ता शिक्षकांच्या प्रेरणेमध्ये असते. जर शिक्षक निरुत्साही, दडपणाखाली काम करणारा, तक्रारींच्या भीतीत अडकलेला असेल, तर त्याची अध्यापनातील गुणवत्ता कशी टिकणार ? प्रेरणा हरवलेला शिक्षक केवळ वर्गात उपस्थिती दर्शवतो,

सुदृढ समाजही घडवतो. इतर प्रगत राष्ट्रांमध्ये सकस शिक्षण ही राज्याची जबाबदारी समजून त्यावर राष्ट्रीय उत्पन्नाचा लक्षणीय वाटा खर्च केला जातो.

भारतात मात्र शिक्षणासाठी खर्च होणारा टक्का खूपच कमी आहे, ही चिंतेची बाब आहे. आपण जर ज्ञानसमुद्र, विचारशील, तंत्रज्ञ आणि मूल्यनिष्ठ नागरिक घडवायचे असतील, तर शिक्षण क्षेत्रावर अधिक व मोलाचा निधी खर्च करणे अपरिहार्य आहे. समाजालाही या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घ्यावे लागेल. शिक्षक हा केवळ एक सरकारी कर्मचारी नाही, तो समाजाला घडवणारा विचारवंत असतो.

शाळा व्यवस्थापन समित्या, पालक संघ, स्थानिक स्वराज्य संस्था



तो शिकवत नाही. हे ध्यानात न घेतल्यास गुणवत्तेच्या नावाखाली आकड्यांची जुळवाजुळव करत राहू, पण विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेस आणि भावनिक समृद्धीस गमावून बसू.

शासनाच्या तिजोरीत शिक्षणासाठी पुरेसा निधी नाही, ही कबुली वेळोवेळी देण्यात येते. मात्र केवळ निधीअभावी शाळांतील मूलभूत पदेच रद्दबातल करणे ही कल्पनाच शिक्षणव्यवस्थेला दुय्यम स्थानावर ढकलणारी आहे. शिक्षकांवर व्यवस्थापनाचे ओझे टाकून शिक्षणाचा गाडा ओढण्याचा हा तात्कालिक उपाय दीर्घकालीन परिणामांच्या दृष्टीने घातक ठरतो. शासनाने ही ‘तुटवड्याची सबब’ सांगण्याऐवजी खर्चाच्या प्राथम्यक्रमावर पुनर्विचार करायला हवा.

सत्ताधर्यांच्या जाहिराती, मोठमोठ्या उत्सवांचा गाजावाजा, अनावश्यक आराखडे व यंत्रणांतील फुगे वाढवणारा खर्च यावर जर थोडी काटछाट केली, तर शिक्षण क्षेत्राची उपेक्षा टाळता येईल. खरे तर शिक्षणावरचा खर्च हा ‘गुंतवणूक’ म्हणून पाहिला गेला पाहिजे. कारण तो केवळ आजचा विद्यार्थी घडवतो असे नव्हे, तर उद्याचा सजग नागरिक आणि

यांनी शिक्षकांच्या अडचणी, कामाचा ताण, त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्या यांचा समतोल अभ्यास केला पाहिजे. शिक्षक जर सशक्त, समर्थ आणि प्रेरित असेल, तरच पुढची पिढी सुजाण, विचारशील आणि उत्तरदायित्व मानणारी होईल.

या सार्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काही मूलभूत उपाययोजना तातडीने राबवणे गरजेचे आहे. शाळांमधील शिपाई, लिपिक, सफाई कर्मचारी यांची पदे तातडीने भरली पाहिजेत. प्रशासनाने शिक्षकांच्या कामावर अतिरिक्त भार टाकू नये. अशैक्षणिक कामांची मर्यादा निश्चित केली पाहिजे. शिक्षकांना मानसिक आधार व प्रेरणा मिळेल अशी कार्यसंस्कृती निर्माण केली पाहिजे.

या सार्या उपायांमध्ये एक गोष्ट सर्वात महत्त्वाची ठरते- शिक्षकांना पुन्हा एकदा खडू द्यावा. कारण खडू हे केवळ शिकवण्याचे साधन नसून, ते शिक्षकांच्या अस्तित्वाचे प्रतीक आहे. खडू हातात असलेला शिक्षक समाजात विचारांच्या रेषा उमटवतो, तर झाडू हातात असलेला शिक्षक व्यवस्थेच्या धुळीत गडप होतो.

काँफीमध्ये तूप टाकून पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

अनेकांच्या दिवासाची सुरुवात चहा किंवा काँफी प्यायल्याशिवाय होत नाही. भारतीय स्वयंपाकघरात तुपाचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. पण, काही लोक काँफीमध्ये तूप घालून पितात. तिला बुलेटप्रूफ काँफी, असेही म्हटले जाते. असे मानले जाते की, त्यांनी अशी काँफी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. त्याशिवाय वजनही कमी करण्यासही मदत होते. जर तुम्ही तीन महिने सलग तूप मिसळलेली काँफी प्यायलात, तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? याबाबत आपण सल्लागार, आहारतज्ज्ञ व मधुमेह शिक्षक कनिका मल्होत्रा यांच्याकडून जाणून घेऊ तूप वजन कमी करण्यास मदत करते का?

कनिका मल्होत्रा म्हणतात की, तुपामध्ये अनेक आवश्यक फॅटी अॅसिड असतात. जसे की कन्जुगेटेड लिनोलिक अॅसिड इ. यामुळे शरीरातील चर्बीचे प्रमाण कमी होण्यास आणि वजन नियंत्रित होण्यास मदत होते. त्याशिवाय तुपामध्ये आढळणारा शॉर्ट-चेन फॅटी अॅसिड ब्युटायरेट हा आणखी एक असा घटक आहे, जो आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि पचन सुलभ करण्यास मदत करतो. तुपाबरोबर काँफी प्यायल्याने आरोग्यदायी फायदे होऊ शकतात; परंतु यासाठी शुद्ध तूप निवडणे महत्त्वाचे आहे.

जास्त तूप खाल्ल्याने लडपणा वाढतो? मल्होत्रा म्हणाल्या की, तुपामध्ये कॅलरीज खूप जास्त असतात. त्यात भरपूर चांगले फॅट्स असतात. ते जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते. कारण- शरीर जास्त कॅलरीजचे चर्बीत रूपांतर करू शकते. त्यामुळे लडपणासह अनेक आजार होऊ शकतात.

काँफीमुळे ऊर्जा आणि एकाग्रता वाढते मल्होत्रा स्पष्ट करतात की, काँफी व तुपातील कॅफिन ऊर्जा आणि



चयापचय वाढविण्यासाठी एकत्रितपणे कार्य करते. कॅफिन हे एक असे उत्तेजक आहे, जे ऊर्जा, लक्ष व सतर्कता वाढवते.

दररोज तूप असलेली काँफी कोणी पिऊ नये? उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी आणि पचनाच्या समस्या असलेल्यांनी तूप असलेली काँफी पिऊ नये.

वजन नियंत्रणाबद्दल जागरूक असलेल्यांनी आणि काही विशिष्ट वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांनीही तूप असलेली काँफी पिऊ नये.

पावसाळ्यात सकाळच्या नाश्यात गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कांद्याच्या पातीची चमचमीत चटणी

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात हिरव्यागार पालेभाज्या उपलब्ध असतात. त्यात आवडीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे कांद्याची पात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कांद्याची पात खायला खूप जास्त आवडते. जेवणाच्या ताटात कांद्याच्या पातीची भाजी असेल तर दोन घास जास्त जातात. बऱ्याचदा अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्यात भाकरी आणि चटणी खाल्ली जाते. भाकरीसोबत शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, मिरचीचा ठेचा किंवा इतर वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेल्या चटण्या खाल्ल्या जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला कांद्याच्या पातीची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गरमागरम भाकरीसोबत कांद्याच्या पातीची चटणी असेल तर सकाळचा नाश्ता पोटभर होईल. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पालेभाज्यांचे सेवन कमी कमी केले जाते. मात्र

कांद्याच्या पातीची भाजी तुम्ही खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया कांद्याच्या पातीची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी. साहित्य: कांद्याची पात लाल तिखट

हळद काळीमिरी पावडर गूळ लिंबाचा रस कोथिंबीर कृती: कांद्याच्या पातीची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कांद्याच्या

कोथिंबीर, किसलेलं आलं, शेंगदाण्याचा कूट, पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

नंतर त्यात हळद, चिलीप्लेक्स, काळीमिरी पूड, बारीक चिरलेला लसूण, लाल तिखट घालून पुन्हा एकदा चमच्याने मिक्स करून घ्या.

तयार केलेल्या मिश्रणात थोडस गूळ टाका. यामुळे चटणीची चव आंबट तिखट गोड लागेल.

कढईमध्ये तेल गरम करून त्यात तयार केलेले सर्व मिश्रण ओतून व्यवस्थित मिक्स करून घ्या.

मंद आचेवर ५ मिनिटं वाफ आल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा. सगळ्यात शेवटी तयार केलेल्या चटणीमध्ये लिंबाचा रस टाकून मिक्स करा.

तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कांद्याच्या पातीची चटणी.



मीठ कोथिंबीर पांढरे तेल शेंगदाण्याचा कूट लसूण पाकळ्या

पात स्वच्छ साफ करून पाण्यात टाकून ठेवा. त्यानंतर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, कांद्याची पात,

केलेल्या चटणीमध्ये लिंबाचा रस टाकून मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कांद्याच्या पातीची चटणी.

आता शाळा राहिली नाही 'सेफ स्पेस', शाळेत महिला टीचरने केला विद्यार्थ्यांवर लैंगिक शोषण; मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांनी काय शिकवावे

मुंबईतील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ४० वर्षीय महिला शिक्षिकेने १६ वर्षीय विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक बातमी समोर येताच समाजात अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. महिला शिक्षिकेला पोक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असली तरी, लैंगिक गुन्ह्ये केवळ पुरुषांकडूनच नव्हे तर महिलांकडूनही होऊ शकतात असा प्रश्नही उपस्थित झाला. ही घटना पालकांसाठी एक इशारा आहे की केवळ मुलींच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही, तर मुलांना वेळीच भावनिक आणि मानसिकदृष्ट्या सतर्क करणे देखील महत्त्वाचे आहे.



हे प्रकरण देखील गंभीर आहे कारण यातील आरोपी बाहेरचा नाही तर शाळेतील शिक्षिका आहे आणि ज्या संस्थेवर पालक आंधळेपणाने विश्वास ठेवतात त्याचा भाग आहे. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की महिला शिक्षिका गेल्या एक वर्षापासून विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करत होती आणि ती १३ वर्षांच्या असल्यापासून त्याला आवडायची. शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या घरातील कर्मचाऱ्यांद्वारे त्याला भेटण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केल्यावर विद्यार्थ्यांचे मौन तुटले आणि हे प्रकरण समोर आले

मुलांनाही शरीराची सुरक्षा शिकवा बहुतेक घरांमध्ये, मुलांना तू मुलगा आहेस, काहीही होत नाही अशा गोष्टींसह वाढवले जाते. परंतु ही विचारसरणी बदलणे महत्त्वाचे आहे. मुलांना हे समजावून सांगितले पाहिजे

की त्यांचे शरीर फक्त त्यांचे आहे आणि जर कोणतीही व्यक्ती मग ती शिक्षक असो, नातेवाईक असो किंवा मित्र असो त्यांना अस्वस्थ करत असेल तर त्यांनी फक्त 'नाही' म्हणू नये तर लगेच एखाद्या विश्वासू प्रौढ व्यक्तीलाही सांगवा.

खुला संवाद ठेवा पालकांनी मुलांशी खुले संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे. त्यांच्याशी मित्रासारखे बोला. दररोज १०-१५ मिनिटे काढा ज्यामध्ये मूल त्याच्या दैनंदिन दिनचर्येबद्दल न घाबरता सांगू शकेल. जर मुलाला एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ वाटत असेल तर त्याला दुर्लक्ष करू नका.

ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही सुरक्षा महत्त्वाची आजच्या काळात मुले केवळ शाळा किंवा नातेवाईकांकडूनच नव्हे तर ऑनलाइन माध्यमातून देखील अनेक गोष्टींशी संपर्क येतात. पालकांनी मुलांच्या मोबाईल आणि इंटरनेट वापरावर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. परंतु हे निरीक्षण हेरिगिरीसारखे

सत्रे आणि नियमित सुरक्षा प्रशिक्षण अनिवार्य असले पाहिजे. पालकांनी शाळेसोबत अशा सत्रांमध्ये सहभागी व्हावे आणि शाळेच्या सुरक्षा धोरणावर लक्ष ठेवावे.

समुपदेशन स्वीकारा जर मुलाला काही चूक झाली तर त्याला फटकारण्याऐवजी आणि शांत राहण्याचा सल्ला देण्याऐवजी, त्याला मानसिक मदतीसाठी समुपदेशकाकडे घेऊन जावे. अन्यथा तो नैराश्याच्या विंतेचा बळी ठरू शकतो.

लक्षात ठेवा की मुलगा असो वा मुलगी, जर कोणाशीही गैरवर्तन होत असेल तर शांत राहणे म्हणजे गुन्हेगारीला प्रोत्साहन देणे आहे. तुमच्या मुलांना वेळीच जाणीव करून द्या, त्यांना विश्वास आणि सुरक्षिततेचे वातावरण द्या आणि ही आजच्या काळात पालकांची सर्वात मोठी जबाबदारी आहे.

आषाढी एकादशीनिमित्त घरी बनवा उपवासाची थंडगार रसमलाई! गोड पदार्थ पाहून घरातले होतील खुश, नोट करा रेसिपी

संपूर्ण महाराष्ट्रात आषाढी एकादशी ६ जूनला मोठ्या उत्साहात साजरा केली जाणार आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी वारीमध्ये सहभागी होतात. हजारो किलोमीटरचे अंतर पार करत विठू रायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जातात. वारीतील काही अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी देशभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये जातात. एकादशीच्या दिवशी उपवास करत विठुरायाचे नामस्मरण केले जाते. उपवासाच्या दिवशी घरात साबुदाण्याचे पापड, बटाट्याचा, रताळ्याचा किस, भाजी, कोथिंबीर, वरी भात, दाण्याची आमटी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. याशिवाय विठ्ठलाच्या नैवेद्यासाठी शिंगाड्याचा शिरा, लाडू, रताळ्याच्या गोड फोडी, गुलाबजाम इत्यादी पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला उपवासाचीथंडगार रसमलाई बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून थंडगार रसमलाई बनवण्याची सोपी रेसिपी.

मोठ्या कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा.

वाटीभर बारीक साबुदाणे घेऊन ४ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर १० ते १५ मिनिट साबुदाणे पाण्यात भिजत ठेवा.

दुधाला उकळी आल्यानंतर त्यात मिळक मेड आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून



साहित्य: साबुदाणा मिळक पावडर साखर वेलची पावडर केशर काजू बदामाचे तुकडे दूध मिळक मेड कृती: उपवासाची थंडगार रसमलाई बनवण्यासाठी,

घ्या. यामुळे दुधाला घडपणा येईल. भिजवून घेतलेले साबुदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात साखर आणि मिळक पावडर घालून सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करा.

हाताला तूप लावून तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून गरम केलेल्या दुधात टाकून शिजवून घ्या. १० ते १५ मिनिट व्यवस्थित शिजल्यानंतर वरून काजू, बदामाचे तुकडे आणि केशर काड्या टाकून मिक्स करा.

तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली उपवासाची रसमलाई.

पावसाळा संपायच्या आत घरी एकदा नक्की बनवा थंड वातावरणात घ्या गरमा गरम अन् मसालेदार चवीचा आस्वाद

पावसाळा ऋतू सुरू झाला आहे. या ऋतूत अनेक सिजनल भाज्या आणि मके मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होतात. पावसाच्या थंड वातावरणात गरमा गरम मका खाण्याची मजा म्हणजे काही औसत्! मका उकडून, भाजून, तळून अशा अनेक प्रकारे खाल्ला जातो पण आज आम्ही तुमच्यासाठी याची एक टेस्टी आणि मसालेदार डिश घेऊन आलो आहोत जी तुम्ही ऋचितच कधी ट्राय केली असावी.

आषाढी एकादशीनिमित्त

घरी बनवा उपवासाची थंडगार रसमलाई! गोड पदार्थ पाहून घरातले होतील खुश, नोट करा रेसिपी आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे तंदूरी कॉर्न! तंदूरी कॉर्न ही एक झटपट आणि स्वादिष्ट स्नॅक रेसिपी आहे. मक्याचे दाणे आणि दही बेस्ड मसाल्याचा परिपूर्ण संगम म्हणजे ही डिश. ही भूक लागल्यावर, पार्टी स्टार्टर म्हणून सर्व्ह केली जाऊ शकते. काही हलकंफुलकं खायाचं असल्यासही ही रेसिपी एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग लगेच नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य उकडलेले स्वीट कॉर्न दाणे - २ कप ग्रीक दही किंवा गड दही - १/२ कप लसूण-आलं पेस्ट - १ टीस्पून तंदूरी मसाला - १ टेबलस्पून लाल तिखट - १/२ टीस्पून लिंबाचा रस - १ टीस्पून गरम मसाला - १/२ टीस्पून चाट मसाला - १/२ टीस्पून मीठ - चवीनुसार



बटर किंवा तेल - १ टेबलस्पून कोथिंबीर - सजावटीसाठी कृती तंदूरी कॉर्न बनवण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये दही, लसूण-आलं पेस्ट, तंदूरी मसाला, लाल तिखट, हळद, मीठ, लिंबाचा रस आणि थोडा गरम मसाला एकत्र करून फेटा. या तयार मॅरिनेशनमध्ये उकडलेले कॉर्नचे दाणे

काढून घ्यावेत. तवा गरम करून थोडे बटर किंवा तेल टाका. मॅरिनेट केलेले कॉर्न तयार मध्यम आचेवर परतून घ्या, जोपर्यंत थोडासा खरपूस सगं येईपर्यंत. ओव्हनमध्ये: २००ओउ वर प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये १०-१५ मिनिटे ग्रिल करा.

वरून चाट मसाला आणि थोडी लिंबाची फोड पिळा. बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

अधिक झणझणीत हवे असल्यास थोडे काश्मिरी लाल तिखट किंवा पेरी पेरी मसाला वापरू शकता

घालून चांगले मिक्स करा. किमान १५-२० मिनिटे मॅरिनेट करू द्या.

तवा गरम करून थोडे बटर किंवा तेल टाका. मॅरिनेट केलेले कॉर्न तयार मध्यम आचेवर परतून घ्या, जोपर्यंत थोडासा खरपूस सगं येईपर्यंत.

ओव्हनमध्ये: २००ओउ वर प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये १०-१५ मिनिटे ग्रिल करा.

वरून चाट मसाला आणि थोडी लिंबाची फोड पिळा. बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

अधिक झणझणीत हवे असल्यास थोडे काश्मिरी लाल तिखट किंवा पेरी पेरी मसाला वापरू शकता

शरीरातील कॅल्शियम नष्ट करून टाकतात 'हे' चविष्ट पदार्थ! कमी वयात हाडांमधून येऊ लागतो कटकट आवाज

निरोगी आरोग्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात कॅल्शियम असणे आवश्यक आहे. शरीरातील कॅल्शियम हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरते. पण बऱ्याचदा शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. कॅल्शियम, विटामिन सी किंवा विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. हाडांमधून सतत येणारा कटकट आवाज, नख तुटणे, हाडांमध्ये वाढलेल्या वेदना, हाडे ठिसूळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. रोजच्या आहारात चुकीच्या पदार्थांचे आणि जंक फूडचे सतत सेवन केल्यामुळे आरोग्याला हुकी पोहचण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला सतत सेवन केले जाणारे कोणते पदार्थ हाडांमधील कॅल्शियम नष्ट करतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

कोल्ड्रॉक किंवा जास्त चहाचे सेवन: सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकांना चहा पिण्याची सवय असते. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाचे सेवन केल्यानंतर होते. पण नियमित भरपूर चहाचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक आहे. नियमित दोनदा किंवा तीनदाच चहाचे सेवन करावे. कोल्ड ड्रिंक प्यायल्यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. यामध्ये असलेले फॉस्फोरिक अॅसिड शरीरातील कॅल्शियम कायमचे नष्ट करून टाकते. तसेच शरीराला कॅल्शियम योग्य प्रकारे शोषता येत नाही. त्यामुळे सतत चहा किंवा कोल्ड ड्रिंकचे सेवन करू नये.

केक खाणे: रोजच्या आहारात अतिप्रमाणात गोड पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात साखरेचे प्रमाण वाढू लागते. यामुळे मधुमेहासारखी गंभीर परिस्थिती उद्भवते. साखरेमध्ये असलेले हानिकारक घटक शरीरातील कॅल्शियम नष्ट करून टाकतात. केक, कुकीज, मिठाई यामध्ये प्रोसेस्ड शुगरचा वापर भरपूर प्रमाणात केला जातो. यामुळे हाडे आणि दात दोन्ही सुद्धा कमकुवत होऊन जातात. जास्त मीठ आणि दारूचे सेवन: जेवणामध्ये फक्त ५ ग्रॅम मिठाचा वापर करावा. यापेक्षा जास्त मिठाचे सेवन केल्यास शरीरात सोडियमची पातळी वाढते आणि पायांना सूज येण्याची शक्यता असते. मिठांमध्ये असलेले सोडियम किडनीमार्फत कॅल्शियम शरीरातून बाहेर काढून टाकते. त्यामुळे आहारात कमीत कमी प्रमाणात मिठाचे सेवन करावे. सतत दारूचे सेवन केल्यामुळे लिव्हर खराब होण्यासोबतच विटामिन डी च्या मेटाबॉलिझमला आणि कॅल्शियम पोहचते. (संबंधित प्रश्न) कॅल्शियम म्हणजे काय? कॅल्शियम हे एक रासायनिक मूलद्रव्य आहे, जे मानवी शरीरासाठी एक आवश्यक पोषक तत्व आहे. कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे काय आहेत? कमकुवत आणि ठिसूळ हाडे, फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढणे.

रक्तवाहिन्यांमध्ये साचलेले कोलेस्ट्रॉल कायमचे होईल कमी! उपाशी पोटी नियमित प्या 'हा' पौष्टिक रस, नसा होतील स्वच्छ

चुकीचा आहार, कामाचा वाढलेला ताण, तेलकट तिखट पदार्थांचे सेवन, अपुरी झोप, पाण्याची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे शारीरिक आरोग्य बिघडून जाते. सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल साचून राहण्यास सुरुवात होते. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल. चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात निरोगी पेशी तयार करते तर वाईट कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा करतो. ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा हृदयासंबंधित समस्या उद्भवू लागतात. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक गंभीर लक्षणे शरीरात दिसून येतात. मात्र बरीच लोक या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे अचानक रात्री झोपेत किंवा चालताना हार्ट अटॅक येतो.

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल जमा होण्यास सुरुवात होते. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेला चिकट थर रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण करतो. त्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर विविध लक्षणे दिसून येतात. रक्तप्रवाहात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा योग्यरित्या होत नाही. शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयरोग, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपाशी पोटी कोणत्या रसाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे: शरीरात विविध कारणांमुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. शरीरात आलेला लडपणा, सतत जंक फूडचे सेवन, व्यायाम न करणे, धूम्रपान, मद्यसेवन आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजारांमुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू लागते. कोलेस्ट्रॉल सारख्या

गंभीर आजारापासून शरीराचा बचाव करण्यासाठी नियमित ताज्या फळे, भाज्यांचे सेवन करावे. याशिवाय रोजच्या आहारात नियमित पौष्टिक पदार्थांचं खावे.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रभावी रस: वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात दुधी भोपळ्याच्या रसाचे सेवन करावे. यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धा दुधी भोपळा, एक काकडी, कोथिंबीर,



पुढिन्याची पानं, लिंबाचा रस आणि अर्धा ग्लास पाणी घालून मिक्सरमधून रस बारीक वाटून घ्या. तयार केलेला रस गाळून नियमित उपाशी पोटी सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. महिनाभरात शरीरात वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी होईल. उच्च कोलेस्टेरॉलची पातळी म्हणजे काय?

जेव्हा डव्ह कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि क्वड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते, तेव्हा त्याला उच्च कोलेस्टेरॉलची पातळी म्हणतात.

उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कशांमुळे वाढते? उच्च कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे जास्त चर्बीयुक्त आणि प्रक्रिया केलेले अन्न खाणे, तसेच शारीरिक हालचाली कमी करणे आणि धूम्रपान. उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी काय खावे? उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी फळे, भाज्या, कडधान्ये, मासे आणि नट्स यांचे सेवन करावे. तसेच, संतृप्त चर्बी आणि ट्रान्स फॅट्स असलेले पदार्थ टाळणे आवश्यक आहे.

समाजाची दिशाभूल करणाऱ्या पुढाऱ्यावर कडक नजर ठेवली पाहिजे ठेवली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलची शतकोत्तर ११९ वी वैचारीक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळा संपन्न.

छत्रपती संभाजी नगर /प्रतिनिधि :- फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कल, दि ऑल इंडिया नाग असोसिएशन (आईना) व तक्षशिला बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने तक्षशिला बुद्ध विहार रामनगर, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजी नगर येथे समाजाची दिशाभूल करणाऱ्या पुढाऱ्यावर कडक नजर ठेवली पाहिजे. या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक विधानाच्या ७१ व्या वर्धापनदिनानिमित्त सदरील विषयावर ११९ वी वैचारीक प्रबोधनात्मक साप्ताहिक कार्यशाळा ६ जुलै २०२५ ला संपन्न झाली.



फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलचे संचालक बी. बी. मेश्राम अध्यक्षीय मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपल्या मताने प्रतिनिधी निवडून आला नाही, तरी विरोधाकाची किंमत ठरविण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. शिस्तीत राहून चळवळीच्या कार्याला प्राधान्य दिले पाहिजे. सदरील सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपली स्थिती काय? पुढे काय होणार? तुमचा भावी काळ काय आहे? तुमचे भवितव्य काय आहे? असे प्रश्न विचारून सामाजिक कार्याचा उमाळा फार थोड्या लोकांना असतो. इतर जन मात्र शेणातल्या किड्याप्रमाणे स्वतःच्या आनंदात मग्न असतात. म्हणून त्यांना तु शेणातल्या किड्याप्रमाणे जीवन जगात आहेस, याची जाणीव करून दिली पाहिजे. हे प्रत्येक सुशिक्षितांचे आद्य कर्तव्य होय. समाज जीवनात अनेक जण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असे म्हटल्याचे सांगत असतात. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० जुलै १९२४ ला स्थापन केलेल्या पहिल्या संघटनेचे नाव बहिष्कृत हितकारणी सभा असे

आहे ज्याचे ब्रीद वाक्य 'एँलरीश, -सर्लीरीश रपव जीसरपळीश अर्थात सुशिक्षित करा, संघर्ष करा (चेतवा) आणि संघटित व्हा असे आहे. याची आपण खातर जमा केली पाहिजे. म्हणून आपण संघटित होण्यासाठी संघर्ष करताना दिसत नाही परिणामी आपण संघटित होऊ शकलो नाही. याचे मर्म आपण समजून घेतले पाहिजे. केवळ शिक्षण हे वाधिणीचे दूध नव्हे! तर इंग्रजी शिक्षण हे वाधिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरुरत्याशिवाय राहणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असे म्हटल्याची नोंद बहिष्कृत भारतात आहे. तर मग आपण इंग्रजी शिक्षण घेणे किती महत्त्वाचे आहे? त्याचे मर्म समजून घेतले पाहिजे. तसेच समाजाची दिशाभूल करणाऱ्या पुढाऱ्यावर कडक नजर ठेवली पाहिजे. असे सुद्धा म्हटले होते. जेणेकरून योग्य प्रतिनिधी सभागृहात पाठविले जातील. करिता फुले शाहू आंबेडकराईट आंदोलनाला पुनर्स्थापित करून वैचारिक नवसंजीवनी देण्यासाठी फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कल कटिबद्ध असून निरंतरपणे कार्यरत आहे. समाज जीवनात कार्यरत सर्व पक्ष संघटना संस्थांनी अशा प्रकारच्या कार्यशाळांची प्रक्रिया सर्वत्र

राबविली तर संबंधित पक्ष संघटना संस्थांचा निश्चित विकास होईल. म्हणून आपण सदरील विषयाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त चर्चा करीत आहोत. उद्घाटनपर मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते एकनाथ त्रिभुवन म्हणाले की, लोक विकले गेल्याने, राजकीय लोक आपणास मदत करणार करीत नसतात. एवढेच नव्हे तर या देशातील कोणतेही राजकीय पक्ष आमच्या विचाराला पाठिंबा देत नाहीत. तसेच मला कर्तृत्ववान माणसे हवीत. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तेव्हाच म्हणाले होते. तक्षशिला बुद्धविहाराचे सचिव अरविंद अवसरमोल म्हणाले की, १९३३ ला भिमपुरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली होती, जिथे आज लुंबिनी बुद्ध विहार आहे. एके ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिक्षण हे वाधिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल, तो गुरुरत्याशिवाय राहणार नाही. याची जाणीव ठेवून आपल्या माणसांनी आपल्या हक्क अधिकारासाठी लढा दिला पाहिजे. याप्रसंगी योगीनाथ शंभरकर म्हणाले की आपली माणसे विकले जातात हे फार वाईट आहे. प्रकाश काकडे म्हणाले की, बेटावर मोजक्याएवढी माणसे समाजात कार्य करतात, स्वार्थी माणसे समाजाला फसवतात म्हणून आपण सजग असावे. केशवराव गायकवाड म्हणाले की, सज्जानी माणसे सज्जानाकडे जातात तर अज्ञानी माणसे त्यात मिसळत नसतात. कडी व कोंडा एकत्र आल्याशिवाय त्यांना अर्थ प्राप्त होत नाही. केरु बागडे म्हणाले की, भारताचे संविधान धर्मनिरपेक्ष आहे. मिलिंद अवसरमोल म्हणाले की, संघर्ष नाही करता आली तरी चालेल पण विकला जाऊ नये. शैलेश राठोड म्हणाले की, समाज संघटित नसल्याने इतर समाजातील

लोक आपल्या संघटनांना मतदान करीत नसतात. इजिनीयर किशोर पाटील म्हणाले की, फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कल मुळे वैचारिक जाणीव झाली. आज आषाढी एकादशीनिमित्त सर्व प्रवाह, मानवी समूह पंढरपूर कडे जात असताना मी मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार तक्षशिला बुद्ध विहारात आलो आहे. एड. बनकर म्हणाले की समात, स्वतंत्रता व बंधुता यावर आधारित समाज निर्माण करण्यासाठी जनमताचे बहुमत निर्माण करावे लागेल. धम्मक्रांती चेतना अभियानाचे प्रचारक लोकेश मेश्राम म्हणाले की, परिवर्तनवादी आंदोलन समजून घेताना भारताचे संविधान व बुद्ध आणि त्याचा धम्म समजून घेतला पाहिजे. करिता बोधिवृक्षाचे वृक्षारोपण केले पाहिजे. विहारे ही धम्मक्रांतीची साधने आहेत. प्रास्ताविक करताना एड. विलास रामटेके म्हणाले की, आम्ही या कार्यशाळेत सर्व प्रतिनिधींना आपले मत व्यक्त करण्याची संधी देत आहोत. सुरुवातीला आदर्शाना मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आल्या तर स्टडी सर्कलच्या वतीने मान्यवरांचे व उपस्थित प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. कार्यशाळेचे सुत्रसंचालन महादेव डांबरे व आभार आसाराम गायकवाड यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यशाळेला एड. विलास रामटेके, एडवोकेट बनकर सर, मन इंगळे, तथागत वाघ, बी. बी. मेश्राम, स्वराज निकाळजे, आरोही मंगरे, सानिका दाभाडे, बीएस बोर्डे, घनश्याम दराडे, एड. शरद जाधव, मिलिंद अवसरमोल, देविदास येवले, केरु पाडे, केशवराव गायकवाड, बोधीपाल दाभाडे, प्रकाश काकडे, तात्याराव काकडे, सी. के. जोगदंड, अशोक इंगोले, योगीनाथ शंभरकर, अशोक ठेपे, सम्राट मुगदल, आसाराम गायकवाड, महादेव डांबरे, लोकेश मेश्राम, इजिनीयर किशोर पाटील, अरविंद अवसरमोल, एड. नागोराव डोंगरे, प्रा. भारत शिरसाट इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते.

आयुक्त मानसी मॅडम यांनी मनपा कर्मचाऱ्यांसाठी मनशक्ती विशेष कार्यक्रमाचे आयोजन

लातूर :- लातूर शहर महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष आयुक्त मानसी मॅडम यांच्या सुचनेनुसार मनशक्ती कार्यक्रम लोणावळा यांच्या मार्फत महानगरपालिकातील कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्या बाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मनशक्ती या विशेष कार्यक्रमाचे आयोजन लातूर शहर महानगरपालिकेत बुधवारी ९ जुलै रोजी करण्यात आले आहे. परिचय:- मी मयूर लक्ष्मण चंदने यांचा थोडक्यात परिचय करून देतो. जन्म दि. २९ मार्च १९७४ रोजी झालेला आहे. ठाणे येथे शिक्षण एम.ए. इंग्लिश लिटरेचर प्रिंटिंग टेक्नॉलॉजी विज्ञान आणि आध्यात्माचा मेळ घालून न्यू. वे. फिलॉसॉफी मांडणा-या मनशक्तीच्या पूज्यनीय स्वामी विज्ञानानंद यांच्याकडून सलग ४ वर्षे प्रत्यक्ष शिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळाली आहे. ह्या शिक्षणात विज्ञान, तत्त्वज्ञान, धर्म, पदार्थ विज्ञान शास्त्र, मॅट्रिशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, ध्यानाचे विज्ञान अशा अनेक प्रकारच्या शिक्षणाचा समावेश होता. मनशक्ती केंद्र व्यवस्थापक आणि कार्यकारी सचिव आहेत. मनशक्ती केंद्रात जीवनदानी साधक या माध्यमातून ३५ वर्षे समाजसेवा करत आहेत.



मनशक्तीचे विविध अभ्यासवर्गाचे विभाग प्रमुख आहेत. युवा संघटन विभाग मनशक्तीचे ते विभाग प्रमुख आहेत. टॉपिक बॉबे प्रॉडक्शन प्रा. लि. चे संचालक आहेत. मनशक्ती लोणावळा ही मानवी मनावर काम करणाऱ्या संस्था आहे. मनावर ताणतणाव दूर करण्यासाठी अनेक गोष्टीचे रिसर्च त्यांनी केलेले आहे. गर्भसंस्कार ते मृत्यूपश्चात पर्यंत पूर्ण आभ्यास त्यांनी केलेला आहे. जिवनदानी यासाठी त्यांच्या सौभाग्यवती उमाताई मयूर चंदने यांनी पूर्ण आयुष्य समर्पित केलेले आहे.

विकसित महाराष्ट्र २०४७' साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदविण्याचे आवाहन

लातूर, दि. ९ : 'विकसित महाराष्ट्र २०४७' चे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी विविध १६ क्षेत्र निहाय नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. उपलब्ध करून देण्यात आलेल्या क्युआर कोड लिंकवर नागरिकांनी आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे. या सर्वेक्षणामध्ये नागरिकांची कोणतीही वैयक्तिक माहिती संकलित करण्यात येणार नाही. या लिंकवर आपले मत नोंदवावे, असे आवाहन लातूर जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत विकसित भारत -भारत२०४७ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन २०२९ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर व सन २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे हे राज्याचे ध्येय आहे. राज्याच्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्राचा ठसा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर उमटवा यासाठी 'विकसित महाराष्ट्र २०४७' चे व्हिजन जाहीर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ मे २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

या कार्यक्रमांमध्ये व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येणार आहे. व्हिजन डॉक्युमेंट तयार करताना दीर्घकालीन, मध्यमकालीन व अल्पकालीन अशी टप्पानिहाय उद्दिष्टे ठेवण्याचे निर्देश सर्व विभागांना देण्यात आले आहेत. व्हिजन डॉक्युमेंटचा आराखडा तयार करण्यासाठी १६ संकल्पनांवर आधारीत क्षेत्रनिहाय गट बनविण्यात आले आहेत. यामध्ये कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्राम विकास, नगरविकास, भूसंपदा, जलसंपदा, पायाभूत सुविधा, वित्त, उद्योग, सेवा, सामाजिक विकास, सुरक्षा, सॉफ्ट पॉवर, तंत्रज्ञान व मानव विकास/ मनुष्यबळ व्यवस्थापन असे हे क्षेत्रनिहाय गट असतील. या सर्व गटांनी प्रगतशील, शाश्वत, सर्वसमावेशक व युशासन यावर आधारित आराखडा तयार करावयाचा आहे. आराखडा तयार करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती, शासकीय/अशासकीय संस्थांशी सहामसलत करण्यात येणार आहे. विकसित महाराष्ट्राच्या व्हिजन मध्ये नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण अभियानाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिनांक १७ जून, २०२५ रोजी झाले आहे. यातमध्ये नागरिकांनी क्युआर कोड लिंकवर आपले मत नोंदवून विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन लातूर जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी यांनी केले आहे.

खरीप हंगामात अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यातर्गत पीक स्पर्धेकरिता अर्ज करण्याचे आवाहन

लातूर, दि. ९ (जिमाका) : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देवून गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून उमेदीने नवनीत अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यातर्गत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे. कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२५ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफुल या पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खरीप पीक स्पर्धासाठी अर्ज दाखल करण्याची मूग व उडीद पिकांसाठी अंतिम

मुदत ३१ जुलै २०२५ व भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफुल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र असून सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये व आदिवासी गटासाठी १५० रुपये राहिल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी स्पर्धकास स्वतःच्या शेतावर भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका स्तरावरील पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेवून शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे विहित नमुन्यातील

लातूर जिल्हा रुग्णालय सुरु करण्याची मागणी

लातूर दि. जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. पण शासनाच्या २९ मे च्या शासन आदेशानुसार आरोग्य संस्थांच्या बांधकामास स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे लातूर जिल्हा रुग्णालय प्रलंबित पडले आहे. लातूर जिल्हा रुग्णालय सुरु करण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्या कडे करण्यात आली आहे. माझं लातूर परिवाराच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद केले आहे की, लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी राज्य शासनाने जागा हस्तांतरण करण्यास मंजुरी देऊन यासाठी लागणारा मोबदला रुपये ३ कोटी ३२ लाख ६८ हजार ६५० रुपये कृषी विभागास वर्ग देखील केला आहे. आता ही जागा आरोग्य विभागाच्या ताब्यात आली असून अजून या बहुप्रतिक्षित आस्थापनेचे भूमिपूजन झालेले नाही. सन २०१२ साली राज्य शासनाने मंजूर करूनही आजतागायत लातूर जिल्हा रुग्णालय अस्तित्वात आले नाही. जिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी माझं लातूर परिवाराने गत २ वर्षांपासून निरंतर लढा दिला आहे. ऐतिहासिक साखळी उपोषण, मंत्रालयात

जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पालक मंत्री, जिल्हातील सर्व लोकप्रतिनिधी यांना साकडे देखील घातले होते. प्रलंबित लातूर जिल्हा रुग्णालय भूमिपूजन करून प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाली पाहिजे यासाठीचे आदेश तात्काळ प्रशासनास देऊन लातूर जिल्हातील सर्वसामान्य नागरिकांना उपकृत करावे. दिनांक २९/५/२०२५ च्या शासन निर्णयामुळे लातूर जिल्हा रुग्णालय बांधकामास तांत्रिक अडचण येत आहे. नैसर्गिक न्यायानुसार विशेष बाब म्हणून लातूरला जिल्हा रुग्णालय तात्काळ सुरु करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर दिपरल निलंगेकर, अभय मिरजकर, सतिश तांदळे, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, उमाकांत ढावारे, सितम सोनवणे, लिंगराज पन्हाळकर, प्रकाश कंकाळ, यशवंत पवार, शिरीषकुमार शेरखाने, पुणेपोतम पाटील, सोमनाथ मेटेगे, आर.एस. रोडगे, सागर तापडीया, विष्णू आणीकर, योगेंद्र कलुरे, अंबादास करकरे, सुनिल गवळी, रत्नाकर निलंगेकर, ऋषी होळीकर, श्रीराम जाधव, नितीन बनसोडे, विजय कवाळे यांच्यासह अन्य मान्यवर. उपस्थित होते

कामगार सुधारणा, जनसुरक्षा विधेयक आणून विरोधी आवाजांना अर्बन नक्षल ठरवू पाहणाऱ्या सरकारच्या विरोधात कामगारांचा दणदणीत संप

लातूर दि. ९ कामगार कायदे संपवून, जनसुरक्षा विधेयकाच्या नावाने जनतेचा आवाज घोटणारे विधेयक आणून सरकारच्या विरोधात बोलले तर अशा जनतेला अर्बन नक्षल ठरवून त्यांना जेलमध्ये टाकणं किंवा एन्काऊंटर स्वरूपाचे नाटक करून अशा जनतेचा अधिकृत खून करणे कायदेशीर व्हावे या नीच भावनेने सध्या सत्ताधारी लोक वाटचाल करीत आहेत. जनतेमध्ये धर्म, जात, भाषा आणि प्रांत यावर फूट पाडून जनद्रोही धोरणे सरकार उघडपणे राबवित आहे. बँका, विमा, विमानतळे, ऊर्जा यासारखे अतिशय महत्त्वाचे उद्योग अदानी, अंबानी सारख्या काही मोजक्या लोकांच्या मालकीची असावेत व ती त्यांना मातीमोल भावाने विकून कायदेशीर भ्रष्टाचार करावा असे सरकारला वाटते आणि यासाठी विरोध करणाऱ्या कामगार संघटनांना मोडून काढू पाहणाऱ्या चार कामगार कायदे हे श्रम संहिता या गोंडस नावाने हे सरकार आणत आहे. या कायद्यांना विरोध करणाऱ्या कामगारांना जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून अर्बन नक्षल ठरवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्य व केंद्र सरकार करत आहे. म्हणूनच आजचा संप हा श्रमिक, बेरोजगार एकतेचा बुलंद आवाज करण्यासाठी दणदणीत साजरा होतोय, यासाठी आपले अभिनंदन, असे उद्गार बँक कर्मचाऱ्यांचे नेते कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी काढले.

लातूरच्या बँक ऑफ महाराष्ट्र च्या मुख्य रस्त्यावरील शाखेसमोर संपकरी निदर्शकांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले की, बँका, विमा, विमानतळे, ऊर्जा यासारखे अतिशय महत्त्वाचे उद्योग अदानी, अंबानी सारख्या काही मोजक्या लोकांच्या मालकीची असावेत असे सरकारला वाटते म्हणूनच याला विरोध करणाऱ्या कामगार संघटनांना मोडून काढू पाहणाऱ्या चार श्रम संहिता सरकार आणत आहे. या कायद्यांना विरोध करणाऱ्या कामगारांना जनसुरक्षा विधेयकाच्या माध्यमातून अर्बन नक्षल ठरवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्य व केंद्र सरकार करत आहे. त्यामुळेच आजचा हा संप अपरिहार्यपणे देशातील सर्व कामगारांना करावा लागतो आहे. केंद्र सरकार चार श्रम संहिताच्या माध्यमातून कामगार संघटनांच्या हक्कावर गदा आणून कामगारांच्या संघटित होण्याचा, संप करण्याचा, सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात आवाज उठविण्याचा हक्क नाकारत आहे. म्हणूनच देशभरातील २५ कोटी कामगार त्यांच्या संविधानिक हक्काकरिता नऊ जुलै रोजी संपावरीत आहेत.



जिल्हाभरातील बँकामधील शंभरहून अधिक कर्मचारी बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य शाखेसमोर निदर्शनासाठी जमले होते. यावेळी संपाची भूमिका स्पष्ट करताना धनंजय कुलकर्णी पुढे म्हणाले की विमा क्षेत्र असो, बँका असो, महावितरण असो की अन्य सार्वजनिक उपक्रम या सर्व फायद्यातील सार्वजनिक उपक्रमांना सरकार मोठ्या उद्योगपतींच्या हातात सोपवू इच्छिते. एकीकडे आत्मनिर्भर भारत महायुद्धाचे तर दुसरीकडे लाभांश रुपाते सरकारला पैसा देणाऱ्या फायद्यातील सार्वजनिक उपक्रमांना या मोठ्या उद्योगपतींच्या गळ्यात घालायचे हे धोरण सरकार राबवीत आहे. सरकारच्या या गोष्टीला विरोध करणाऱ्या कामगारांना नवीन कायद्यानुसार सरकार असंघटित करू पाहत आहे. सार्वजनिक उपक्रमांनी सरकारला केवळ लाभांशच दिलेला नाही तर राष्ट्र उभारणीच्या कार्यात सुद्धा सार्वजनिक उपक्रमांनी अमूल्य योगदान दिलेले आहे हे सरकार सोईस्करपणे विसरत आहे.